



Bajaj Auto Limited,
Akurdi, Pune 411 035, India.
Tel +91 20 27472851
Fax +91 20 27473398
bajajauto.com



17 May 2025

Corporate Relations Department. BSE Limited 1 st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P J Tower, Dalal Street, Mumbai 400 001	Corporate Listing Department. National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5 th Floor Plot No.C-1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), MUMBAI 400 051
BSE Code: 532977	NSE Code: BAJAJ-AUTO

Subject: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations, 2015')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, 2015, this is to inform you that the Company has completed the dispatch of intimation letters physically to the Members whose shares are liable to be transferred to DEMAT Account of the IEPF Authority. An advertisement dated 17 May 2025 to this effect has been published today in English and Marathi newspapers for the information of members in accordance with IEPF Rules.

Copies of the said advertisements are attached for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Bajaj Auto Limited

Rajiv N Gandhi
Company Secretary and Compliance Officer
M.No.: A11263

Encl: as above

ELPRO INTERNATIONAL LIMITED

CIN: L51505MH1962PLC012425

Registered Office: 17, Nirmal, Nariman Point, Mumbai - 400021

Tel.: +91 22 4029 9000; Fax: +91 22 2202 7995

Email: ir@elpro.co.in; Website: www.elpro.co.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED)
FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2025

The Board of Directors of Elpro International Limited ("the Company") at their Meeting held on Thursday, May 15, 2025, considered and approved the audited financial results (standalone and consolidated) for the quarter and financial year ended on March 31, 2025 ("Financial Results").

The said Financial Results along with Audit Reports, have been posted on Company's website at www.elpro.co.in and on the website of Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and can be accessed by scanning below Quick Response ("QR") code:



Note:
The above intimation through QR code is in accordance with Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, as amended from time to time.

For Elpro International Limited
Sd/-
Deepak Kumar
Chairman and Managing Director
DIN: 07512769

Place: Mumbai
Date: May 15, 2025



TCI FINANCE LIMITED

Regd Office: Plot No 20, Survey No 12, 4th Floor, Kothaguda, Kondapur, Hyderabad - 500081. CIN: L65910TG1973PLC031293, www.tcif.in
Phone No : 040-71204284 & Fax No : 040-23112318

STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR
THE YEAR ENDED MARCH 31, 2025 (₹ IN LAKHS)

PARTICULARS	QUARTER ENDED			YEAR ENDED	
	31-03-2025 Audited	31-12-2024 Unaudited	31-03-2024 Audited	31-03-2025 Audited	31-03-2024 Audited
Total income from operations (Net)	-	-	-	-	65
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	453	(24)	(44)	347	(43)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	453	(23)	(49)	358	(48)
Total Comprehensive Income for the period (comprising Profit (Loss) and other Comprehensive Income for the period)	(1,045)	(362)	(483)	(1,182)	(51)
Equity Share Capital	1287	1287	1287	1287	1287
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				(8,937)	(7,756)
Earnings Per Share (before extraordinary items) (₹ 10/- each)Earnings Per Share (before extraordinary items) (₹ 10/- each)					
Basic :	3.52	(0.18)	(0.38)	2.78	(0.37)
Diluted :	3.52	(0.18)	(0.38)	2.78	(0.37)
Earnings Per Share (after extraordinary items) (₹ 10/- each) Earnings Per Share (after extraordinary items) (₹ 10/- each)					
Basic :	3.52	(0.18)	(0.38)	2.78	(0.37)
Diluted :	3.52	(0.18)	(0.38)	2.78	(0.37)

Notes:
1) The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 15, 2025
2) The above is an extract of the detailed format of year ended March 31, 2025 Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the year ended March 31, 2025 are available for investors at www.tcif.in, www.bseindia.com & www.nseindia.com.

For and on behalf of the Board
TCI Finance Limited
Sd/- M.Sreenivasuloo
Director
(DIN - 09363406)

Place : Hyderabad
Date : 15-05-2025



BAJAJ AUTO LIMITED

CIN: L65993PN2007PLC130076

Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune-411035

Tel: (020) 6610 4481 | Fax: (020) 2740 7380

Email: investors@bajajauto.co.in | Website: www.bajajauto.com



NOTICE

For transfer of equity shares to Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Members are hereby informed that pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the "Rules"), individual intimation letter has been sent by the Company at the latest available address to all the concerned members, whose dividend amounts have remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, giving them an opportunity to claim the said dividend amounts latest by **18 August 2025**. Failure to claim the same would result in transfer of the said shares to "DEMAT account of the IEPF Authority".

Members are requested to note that the dividend declared during the financial year 2017-18, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will fall due to be credited to the IEPF in August 2025.

Members can also check their status of unclaimed dividend and the shares which may fall due for transfer to 'DEMAT Account of the IEPF Authority' as provided in the 'Dividend Information' under 'Shareholders' section on the website of the Company viz, <https://www.bajajauto.com/investors/dividend>

The Company will, however, not transfer such shares to the IEPF where there is a specific order of the Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

All the concerned members of the Company are hereby requested to note that if no claim for dividend(s)/intimation is received by the company, in terms of the aforementioned statutory provisions, the Company will be constrained to transfer the shares, to "DEMAT account of the IEPF Authority".

Thereafter, no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said section and rules. Members may however claim the dividend and corresponding shares transferred to IEPFA including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in Rule 7 of the said IEPF Rules.

For ready reference, the Rules are made available under the 'Shareholders' section on the website of the Company <https://www.bajajauto.com/investors/miscellaneous>

For further clarifications or assistance, you may write to us at

(i) Mr. Mohd. Mohsinuddin Senior Manager KFin Technologies Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032. Email ID: mohsin.mohd@kfintech.com Tel: 040-6716 1562 WhatsApp Number: (91) 910 009 4099 Toll Free Number: 1-800-3094-001	(ii) Mr. Rajiv N Gandhi Company Secretary and Compliance Officer Bajaj Auto Limited, Mumbai-Pune Road, Akurdi, Pune – 411 035. Email: investors@bajajauto.co.in Tel: 020-6610 4481
---	---

For Bajaj Auto Limited

Place: Pune
Date: 16 May 2025
Rajiv N Gandhi
Company Secretary and Compliance Officer

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



Orient Technologies Limited

(Formerly known as Orient Technologies Private Limited)

CORPORATE IDENTIFICATION NUMBER: L64200MH1997PLC109219

*Registered Office: Off No-502, 5th Floor, Akurli Star, Central Road, MIDC, Opp. Akurli Point Central, Andheri (East), Mumbai – 400 093.

Corporate Office: 602, Akruti Center Point, MIDC Central Road, Andheri (East), Mumbai Maharashtra – 400 093*

E-mail: complianceofficer@orientindia.net; Website: www.orientindia.in; Tel: +91 22 4292 8777.

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(All amounts in Indian Rupee in lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2025	Mar 31, 2024
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income	26,247.22	20,943.06	18,364.18	84,628.66	60,686.40
2	Net profit before tax and exceptional items	1,902.42	1,709.62	1,755.06	6,801.65	5,491.17
3	Profit before tax for the period / year	1,902.42	1,709.62	1,755.06	6,801.65	5,491.17
4	Profit after tax for the period / year	1,343.73	1,265.61	1,416.33	5,043.65	4,144.82
5	Total comprehensive Income for the period / year	1,377.48	1,269.97	1,428.16	5,090.49	4,162.27
6	Equity Share Capital	4,164.17	4,164.17	3,581.65	4,164.17	3,581.65
7	Other Equity	-	-	-	28,803.90	13,948.96
8	Earnings Per Share (EPS) (Rs. 10 each) (not annualised)					
(a) Basic		3.42	3.36	4.03	12.85	11.80
(b) Diluted		3.42	3.36	4.03	12.85	11.80

Notes:

The audit committee has reviewed the above audited financial result and the Board of Directors has approved the above results at its respective meetings held on May 15, 2025. The above is an extract of detailed format of quarterly audited financial results filed with the Stock Exchanges on May 15, 2025 under regulations 33 of SEBI (Listing and Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly result are available on the Company website and on www.orientindia.in the stock exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com

The same can be accessed by scanning the QR code provided.



For Orient Technologies Limited
sd/-
Ajay Baliram Sawant
Chairman & Managing Director
(DIN : 00111001)

Place: Mumbai
Date: May 15, 2025



Alivus Life Sciences Limited

(Formerly known as Glenmark Life Sciences Limited)

Registered Office: Plot No. 170-172, Chandramouli Industrial Estate, Mohol Bazarpeh, Solapur-413 213, India.

Corporate Office: 4th Floor, OJA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai-400 099, India.

Phone No.: +91 22 68297979; CIN: L74900PN2011PLC139963; Website: www.alivus.com; Email: complianceofficer@alivus.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2025

(₹ in Millions, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31 Mar'25 (Refer Note 5)	31 Dec'24 (Unaudited)	31 Mar'24 (Refer Note 5)	31 Mar'24 (Audited)
I	Income				
	Revenue from Operations	6,495.45	6,418.44	5,365.97	23,868.84
	Other Income	100.88	104.56	31.31	345.70
	Total Income	6,596.33	6,523.00	5,397.28	24,214.54
II	Expenses				
	Cost of Materials Consumed	2,804.54	2,876.16	2,478.38	10,535.02
	Changes in Inventories of Finished Goods and Work-in-Progress	21.42	(23.45)	(91.40)	273.50
	Employee Benefits Expense	667.22	656.91	722.57	2,516.96
	Finance Costs	12.60	4.58	3.64	24.14
	Depreciation and Amortisation Expense	159.70	151.59	145.34	606.09
	Other Expenses	1,017.95	1,005.74	841.96	3,717.52
	Total Expenses	4,683.43	4,671.53	4,100.49	17,673.23
III	Profit Before Tax (I-II)	1,912.90	1,851.47	1,296.79	6,541.31
IV	Tax Expenses				
	Current Tax	478.77	468.06	310.54	1,624.40
	Deferred Tax	15.45	13.81	6.88	60.64
	Total Tax Expenses	494.22	481.87	317.42	1,685.04
V	Profit for the Period / Year (III-IV)	1,418.68	1,369.60	979.37	4,856.27
VI	Other Comprehensive Income (OCI)				
	Items that will not be reclassified to profit or loss				
	(a) Re-measurement of the post-employment benefit obligation	(2.27)	(4.80)	(2.33)	(16.68)
	(b) Income tax relating to the above	0.76	0.94	3.75	4.20
	Total Other Comprehensive Income / (Loss)	(1.51)	(3.86)	1.42	(12.48)
VII	Total Comprehensive Income for the Period / Year (V+VI)	1,417.17	1,365.74	980.79	4,843.79
VIII	Earnings per equity share (Face Value of ₹ 2/- each) (Not Annualised except for the year ended 31st March)				
	(a) Basic (in ₹)	11.57	11.18	7.99	39.63
	(b) Diluted (in ₹)	11.55	11.14	7.97	39.52
IX	Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 2/- each	245.07	245.07	245.05	245.07
X	Other Equity excluding Revaluation Reserve				
					27,928.65

AUDITED BALANCE SHEET AS AT 31ST MARCH, 2025

(₹ in Millions)

Particulars	As at 31 st March, 2025 (Audited)	As at 31 st March, 2024 (Audited)
ASSETS		
Non-Current Assets		
Property, Plant and Equipment	9,426.70	7,950.12
Capital Work-in-Progress	942.52	1,011.85
Intangible Assets	122.76	100.52
Intangible Assets Under Development	76.61	48.01
Financial Assets		
(i) Investments	0.77	0.77
(ii) Other Financial Assets	63.74	110.30
Income Tax Assets(Net)	41.84	36.72
Other Non-Current Assets	88.01	85.84
Total Non-Current Assets	10,762.95	9,344.13
Current Assets		
Inventories	6,739.46	6,665.91
Financial Assets		
(i) Trade Receivables	9,697.41	7,654.32
(ii) Cash and Cash Equivalents	710.62	3,014.14
(iii) Bank Balance other than Cash and Cash Equivalents	1.74	1.80
(iv) Investment in Mutual Funds	4,776.15	-
(v) Other Financial Assets	398.65	903.68
Other Current Assets	1,027.55	920.14
Total Current Assets	23,351.58	19,159.99
Total Assets	34,114.53	28,504.12
EQUITY AND LIABILITIES		
Equity		
Equity Share Capital	245.07	245.05
Other Equity	27,928.65	23,078.17
Total Equity	28,173.72	23,323.22
Liabilities		
Non-Current Liabilities		
Financial Liabilities		
(i) Lease Liabilities	509.58	147.61
(ii) Provisions	185.35	157.71
(iii) Deferred Tax Liabilities (Net)	544.29	487.85
Total Non-Current Liabilities	1,239.22	793.17
Current Liabilities		
Financial Liabilities		
(i) Lease Liabilities	56.48	23.87
(ii) Trade Payables:		
(a) Total Outstanding dues of Micro & Small Enterprises	134.05	93.82
(b) Total Outstanding dues of Other than Micro & Small Enterprise	3,770.59	3,592.79
(iii) Other Financial Liabilities	404.63	402.68
Other Current Liabilities	166.27	154.23
Provisions	169.57	120.34
Total Current Liabilities	4,701.59	4,387.73
Total Liabilities	5,940.81	5,180.90
Total Equity and Liabilities	34,114.53	28,504.12

Notes:

- The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) including relevant circulars issued from time to time.
- The above Financial Results were reviewed by Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 15, 2025. These results have been subjected to Audit by statutory auditor who have issued an unmodified opinion on the said results.
- The Company has identified only one segment i.e. Active Pharmaceutical Ingredient (API) as reporting segment based on the information reviewed by Chief Operating Decision Maker (CODM).
- As at March 31, 2025, pursuant to Employee Stock Option Plan 2021, 7,44,927 options were outstanding, which upon exercise are convertible into equivalent number of equity share.
- The figures for the quarter ended 31st March are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The Board of Directors at its meeting held on May 15, 2025 have recommended a final dividend of 250% i.e. Rs. 5 per equity share of face value of Rs. 2 each for the financial year ended March 31, 2025. The Dividend is subject to the approval of the shareholders at the ensuing annual general meeting.



This results along with the Auditors Report have been uploaded on the Company's website at www.alivus.com/investors/financial-results/ and can be assessed by scanning QR code.

Mumbai, May 15, 2025

AUDITED CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2025

(₹ in Millions)

Particulars	Year Ended 31 st March, 2025	Year Ended 31 st March, 2024
A. CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES		
Profit Before Tax	6,541.31	6,312.90
Adjustments for:		
Loss on Sale / Discard of Property, Plant and Equipment (Net)	18.21	7.04
Depreciation and Amortization Expense	606.09	534.52
Unrealized foreign exchange (gain) / loss (net)	21.49	(2.67)
Provision for Gratuity and Compensated Absence	93.77	78.00
Allowance for Doubtful debts	4.81	3.07
Provision for Inventory	315.00	202.06
Impairment losses on financial assets measured at amortized cost	-	31.66
Shared Based Payment Expenses	-	43.75
Fair value gain on financial instruments measured at fair value through profit and loss	(76.15)	-
Interest Income	(200.13)	(120.21)
Finance Costs	24.14	15.46
Operating Profit before Working Capital Changes	7,348.54	7,105.58
Adjustments for Working Capital changes:		
(Increase)/Decrease in Trade Receivables	(2,047.89)	378.60
(Increase)/Decrease in Other Assets	445.20	(551.93)
(Increase)/Decrease in Inventories	(388.55)	(826.26)
Increase/(Decrease) in Trade and Other Payables	187.46	(341.21)
Cash Generated from Operations	5,544.76	5,764.78
Income Taxes Paid (Net of Refunds)	(1629.52)	(1,629.63)
Net Cash Generated from Operating Activities	3,915.24	4,135.15
B. CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		
Purchase of Property, Plant and Equipment and Intangible Assets (including Capital Work in Progress)	(1,661.87)	(1,289.69)
Proceeds from disposal of Property, Plant and Equipment and Intangible Assets	6.29	4.65
Investment in Fixed Deposit / Mutual Funds	(4,701.00)	-
Interest Received	200.13	120.21
Net Cash used in Investing Activities	(6,156.45)	(1,164.83)
C. CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES		
Dividend Paid	-	(2,756.86)
Proceeds from fresh issue of Share capital	6.69	-
Finance Cost Paid	(1.17)	(0.22)
Principal repayment of Lease Liabilities	(44.86)	(22.09)
Interest payment of Lease Liabilities	(22.97)	(15.24)
Net Cash used in Financing Activities	(62.31)	(2,794.41)
Net Increase/(Decrease) in Cash and Cash Equivalents	(2,303.52)	175.91
Cash and Cash Equivalents at the beginning of the year	3,014.14	2,838.23
Cash and Cash Equivalents at the end of the year*	710.62	3,014.14

नालेसफार्डच्या निविदा कमी दराने का? विभागाकडे नाही उत्तर

आयुक्त यांचे उत्तर मिळत नसल्यामुळे निविदांना तहकूमी

पुणे: नालेसफार्ड आणि मलवाहिण्या टाकण्याच्या निविदा ४० ते ४५ टक्के कमी दराने येत आहेत. त्यामुळे यामागचे कारण काय? हेच सांगायला इंग्रजे विभाग तयार नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय खात्या दाखवत जोपर्यंत या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत. काही मार्ग देण्यात येत नाही तो पर्यंत निविदांना मंजुरी देण्यात येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सुद्धा सलग तीन बैठकांमध्ये या निविदा तहकूम करण्यात आल्या.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरात नालेसफार्ड आणि चेबर साफसफाईची कामे केली जातात. गेल्या काही वर्षांपासून या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत. काही वेळा तर ५० टक्के कमी दरपर्यंत निविदा आल्या आहेत. त्यामुळे यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. यावर्षी सुद्धा सलग तीन बैठकांमध्ये या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत. त्यामुळे यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. यावर्षी सुद्धा सलग तीन बैठकांमध्ये या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत. त्यामुळे यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

यामागचे योग्य कारण देत नाही. तोपर्यंत निविदा मान्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ९ मेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आलेले नालेसफार्डच्या निविदांवर मलनि:सारण विभाग योग्य उत्तर देऊ न शकल्यामुळे शुक्रवारी सुद्धा यानिविदा मंजूर करण्यात आल्या नाहीत. यामध्ये धनकळदी क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारीतील पावस- लाईन लाईन साफ करण्याच्या ६७ लाखांची निविदा होती. ही निविदा ५१ टक्के कमी दराने आली आहे. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारीमधील ६७ लाखांची निविदा होती. ही निविदा २० टक्के कमी दराने आली आहे. कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडील नालेसफार्डची निविदा २५ टक्के कमी दराने आली आहे. वानवडी रामकळदी क्षेत्रिय कार्यालयाचे नालेसफार्डची निविदा मगवली असता ४० टक्के कमी दराने निविदा महापालिकेला मिळाली आहे.

नालेसफार्डच्या निविदा सतत कमी दराने येत असल्यामुळे यामागचे कारण महापालिका आयुक्तांकडून मलनि:सारण विभागाला विचारण्यात आले आहे. इतर लगत्यार तिसऱ्या

स्थायी समिती बैठकीत आयुक्तांनी यामागचे कारण काय असे विचारले मात्र मलनि:सारण विभाग काहीच सांगू शकला नाही. महापालिकेचे डीएसआरचे दर जास्त आहेत का? याचा विचार पुन्हा करायचा का? असे प्रश्न महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला विचारले आहेत. मात्र प्रशासन काहीच सांगायला तयार नाही.

कमी दराच्या निविदांचे गोंडगोल उलथणे

व्यवस्थित नालेसफार्ड होत नसल्यामुळे शहरात ओढ्यांना आणि नाल्यांना पुर येतो. पाणी तुंबते अशी कायमच ओरड आहे. नाल्यांमधील गाळ नावावाच काढला जातो. तो वाहून नेला जात नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. निविदा ४० ते ५० टक्के कमी दराने येऊन सुद्धा ठेकेदाराला कसे पडवडते. काम केले जाते की नाही असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे महापालिकेचे डीएसआरचे दर सुधारण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्नच आयुक्तांना पडला आहे. प्रशासन कमी दराने निविदा का येतात याचे उत्तर काही द्यायला तयार नाही. त्यामुळे आता नालेसफार्डच्या निविदांना मंजुरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हापूसचा हंगाम संपला; बाजारतट तुरळक आवक

पुणे : कोकणातील हापूसचा हंगाम जवळपास संपला आहे. सध:स्थितीत बाजारात हापूसची तुरळक आवक होत आहे. ही आवकही येत्या चार ते पाच दिवसांत थांबणार आहे. यंदा राज्यात पाऊस उशिरापर्यंत होता. तसेच हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडली नव्हती. त्याचा परिणाम म्हणून यंदा झाडांना फळधारणा कमी होती. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम लवकर संपला असल्याचे व्यापारी युराज काची यांनी सांगितले.



यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका हापूसला बसला. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीपासूनच बाजारात आवक कमी होती. हंगाम उशीराने सुरू झाला आणि लवकर संपला. झाडांना फळधारणा कमी होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात १० हजार पेक्षा जास्त आवक गेली नाही. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत दरही अधिक राहिले.

– युराज काची, व्यापारी मार्केटयार्ड.

चार दिवसांत आवक थांबेल

सध:स्थितीत माठेय्याकडील फळबाजारात कोकणात १०० ते २०० पेक्षा जास्त आवक होत आहे. झाडांवर उरल्या सुरुल्या फळांची ही आवक आहे. ही आवकही येत्या चार दिवसांत थांबेल. यंदाच्या हंगामातील ही शेवटची आवक असल्याने डझन आणि पेटीचे दर टिकून आहेत. आता इतर राज्यातील आंब्यांची आवक होईल.

– अरविद मारे, व्यापारी मार्केटयार्ड.

झाली होती. झाडांना हंगाम उशीराने सुरू झाला. फळधारणा कमी असल्याने त्यामुळे मागील वर्षीच्या

तुलनेत यंदा डझनाचे दर १०० ते २०० रुपयांनी अधिक होते. असेही काही यांनी नमूद केले. मागील वर्षीच्या हंगामात हापूसची आवक २० ते २५ हजार पेक्षापर्यंत गेली होती. यंदाच्या हंगामात ८ ते १० हजार पेक्षापर्यंत आवक झाली. सुमारे डेडसबरच्या पहिल्या आठवड्यापासून आवक सुरू झाली होती. यंदा मोहोरबर, डेडसबरमध्ये मोहोर फुलला होता, मात्र पाऊस पडल्याने हा मोहोर गळून पडला. पहिल्या मोहोरातील वाचलेले फळ आणि दुसरा मोहोराचे फळानेच चंद आंब्याचा हंगाम मे महिन्याच्या मध्यापर्यंत नेला आहे. बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली होती. चार दिवसांत इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचे युराज काची यांनी स्पष्ट केले.

विक्रम शिंदे यांना पुरस्कार



पुणे : मराठी साहित्य चळवळ वाढावी म्हणून पुस्तक लेखन, वाचन, निर्मिती, पुस्तक प्रकाशन यामध्ये नवनवीन प्रयोगांसह रचनात्मक पाठोवडीवर केल्या या योगदानाबद्दल कवी विक्रम शिंदे यांचा २०२५ वर्षीचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा 'संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा साहित्यपरल पुरस्कार' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सिकंदरचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, लक्ष्मणराव दोबळे, विशाल पाटील, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, उपअध्यक्ष शुभांगी काळभोर, कोल्हापूर विभाग अध्यक्ष विमली समोले, डॉ. नितिन नाळे, हनुमंत चिकने यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण कराडमध्ये ३१ व्या नवोदित मराठी साहित्य संमेलनात झाले.

‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा ‘वामा : लढाई सन्मानाची’

स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा : लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाचे सल्लेला हा टीजर खीवर होणार्या अन्त्यापरिचरद टाका अक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या सार्वभामानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेल्या तिच्या आत्मविश्वास हे सार या टीझरमध्ये पाहण्याला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहण्याला मिळेल. चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून दोन वेळ्या घाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या परीतीस उतरत आहेत.


दिग्दर्शक अशोक आर. कोर्डे म्हणाले, ‘ही कथा केवळ महिलांची व्यथा सांगणारी नसून तिच्या आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहाण्याच्या ताकदीची आहे. यातून आम्ही एक सामाजिक संदेश, सामाजिक जबाबदारी आणि विचारांकांतीचा आरंभ करण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाचे निर्माते सुब्रह्मण्य क. म्हणाले, ‘महिला सक्तीकरणव्यार आधारित या चित्रपटात मनोरंजन तर आहेच, याशिवाय समाज परिचरनाचा संदेशही वाटून देण्यात आला आहे. अंकीशेरा प्रस्तुत आणि सुब्रह्मण्य क. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोर्डे यांनी केले. अनित्य या चित्रपटाचे २३ मे रोजी ‘वामा- लढाई सन्मानाची’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


रक्तदाह नियंत्रित ठेवल्यास रेटिनल व्हॅस्कुलर प्रलुप्त आक्लुजनाचा धोका कमी

पुणे : अनियंत्रित उच्च रक्तदाहामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मुत्रपिंडाचे नुकसान होण्याची शक्यता वाढतेच याशिवाय दुप्पटही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी रक्तदाहचे निदान झालेल्या व्यक्तींनी नियमित डोळ्यांची तप- साणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.


याबाबत अधिक माहिती देताना एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ.सुरेश कुलकर्णी म्हणाल्या, उच्च रक्तदाहामुळे रेटिनल व्हॅस्कुलर आक्लुजनाची जोखीम वाढू शकते, या स्थितीमध्ये नसामधून नेत्रपटलाकडे जाणारा रक्तप्रवाह खंडित होतो. यावर उपचार न केल्यास




आयुष चिंचू



अमिता गायकवाड



रिचि गंगुली



सिद्धांत भारद्वाज

स्वच्छ हरित आणि सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा : विभागीय आयुक्त

पुणे : पालखी सोहळ्यात वारकरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करणाऱ्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आचारविहारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीश्वर (दूरस्थ पुरवणीप्रदाते) पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ज्योते, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुलीक उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या

विश्वस्तोसांबद्दल बैठक घेऊन त्यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या कालावत अन्न भेसळ करणाऱ्या विरोधात व्यायुक्त मोहीम राबवावी. पालखी सोहळ्यासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीतही पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण करावी. इतर जिल्ह्यात किंवा विभागात बदली झालेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्याबाबत संबंधितांना विनंती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर सामंज्य ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ लागवड करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता राहावी यासाठी

आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहाची संख्या वाढवावी. चंद्रगावेचे पाणी स्वच्छ राहील, यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात त्वरीत स्वच्छता करावी. वारकरांच्या आरोप सुविधा उपलब्ध करून देताना पुरावाहिनित पुरेशा प्रमाणात औषध आणि वैद्यकीय अधिकारी असतील, याची दखता घ्यावी.

पालखी मार्ग खड्डेमुक्त राहातील व उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील, याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेशा पोलिस दबोबरत ठेवावा. घट पारिसरात दरड कोसळून दुर्घटना उघडायोजना करिताध्यामक उपाययोजना राहतील. तीनही जिल्ह्यातील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पुरस्तीका तयार करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी त्यांनी दिल्या.

फसवणूक करणाऱ्या पोलिस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा

पुणे : वाघोली येथील दहा एकर जमीन हडपण्यासाठी तोतया महिलेस उभी करून तीच मूळ मालक असल्याचे भासवून खरेदीखत तयार करण्याचे चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षकासह चौघा साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकरण २०२२ ते १७ मे २०२३ दरम्यान घडला.

आनंद लालासाहेब भगत (चितामणी पार्क, वाडगाव, ता.

हवेली), शैलेश सदाशिव ठोंगेरे (नमो रसिडेन्सी, ससाणेनगर, हडपसर), चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अर्पणा यशपाल यांचे ऊर्फ अर्चना पटेकर (इस्लामपूर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती रामनाथ खेडकर यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.

(१) श्री. मोहम्मद मोहसिनउद्दीन वरिष्ठ व्यवस्थापक **केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड** सेलेक्शन टॉवर बी, प्लॉट क्र. ३२-३२, कबीरवली समुदायिगत इन्डिस्ट्रियल, नानकरामगुडा, महाराष्ट्र - ५०० ०३२ ईमेल : mohsin.bahad@kifintech.com दूरध्वनी : ०२०-६६९६ ९५६२ कॉन्टॅक्ट ईमेल : (९९) ९९०००९७०९९ टोल फ्री क्रमांक : १-८००-३०९५-००९२

(२) श्री. राजीव एन. मांठी कनिष्ठ संचालक व अनुपालन अधिकारी **बजाज ऑटो लिमिटेड**, मुंबई-पुणे रोड, आठुली, पुणे - ४११ ०३४ ईमेल : rajiv.m@bajajauto.co.in दूरध्वनी : ०२०-६६९० ४४६९

70 YEARS

बजाज ऑटो लिमिटेड
CIN: L65993PN2007PLC130076
नॉंदपीकृत कार्यालय: मुंबई-पुणे रोड, आठुली, पुणे - ४११०३४
दूरध्वनी: (०२०) ६६९० ४४६९ | फॅक्स: (०२०) ३०९५० ७३८०
ईमेल: investors@bajajauto.co.in | संकेतस्थल: www.bajajauto.com

सूचना
गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयडीपीएफ)
प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात इक्विटी शेअर्स हस्तांतरित करण्यासंबंधी.

कंपनीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ नवीत कलम १२५(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांक, लेखापरीक्षण, हस्तांतरण व वसुली) नियम, २०१६ मधील नियम ६व्या (जसे वेळोवेळी सुधारित करण्यात आले आहेत) अनुषंगाने, ज्या सदस्यांचा लाभांश सात सलग वर्षे किंवा त्यातून अधिक कळ्यापासून मगिनालेखा किंवा वेळापत्र आलेला नाही, अशा सर्व संबंधित सदस्यांना त्यांच्या उपलब्ध शेअरच्या पत्त्यावर कळ्यापासून वैयक्तिक रूपाने पत्र पठविण्यात आलेली आहेत. या पत्राचे तात्काळी सक्षम मागणी करून वेळापत्राची १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम भूत देण्यात आलेली आहे. जर या भूतवर्तीत लाभांशांची मागणी करण्यात आली नाही, तर संबंधित शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयडीपीएफ) प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात हस्तांतरित करण्यात येतील.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आर्थिक वर्ष २०२०-२८ दरम्यान जाहीर करण्यात आलेला लाभांश जो सात वर्षांपर्यंत दिलेला नाही किंवा मागिलेला नाही, तो ऑक्टोबर २०२५ मध्ये गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयडीपीएफ) मध्ये वर्ष कळ्यास पात्र ठरणार आहे.

सदस्य आख्याय व मगिनालेखा लाभांशाची स्थिती तसेच आयडीपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात हस्तांतरणासाठी पात्र ठरणार्या शेअर्सची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावरित <https://www.bajajauto.com/investors/divident> या लिंकवरील वेबपोर्टलवर विभागातील डिविडेन्ट नाहिल्या व यापेक्षावाचन पात्र पडतलत.

तामिा, ज्या कळ्यांपासून अशा शेअर्सच्या हस्तांतरणास मर्यादित कळ्याचा कोवताही न्यायालयाच्या किंवा अर्थवृत्त न्यायाधिकरणाच्या किंसे अद्वैत अस्तित्वात आहे किंसे ज्या शेअर्सच्या डिपॉझिटिडन अधिनियम, १९९६ अंतर्गत तारण देव्यापणात आलेले किंसे गडदर अद्वैत अस्तित्वात आलेले आहे, असे शेअर्स कंपनी आयडीपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील.

कंपनीच्या सर्व संबंधित सदस्यांना कळविण्यात येते की, वरील कायदेवरील तरतुदीनुसार कंपनीकडे लाभांशासाठी कोवताही मागणी किंवा सूचना प्राप्त न झाल्यास, कंपनीला संबंधित शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयडीपीएफ) प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात हस्तांतरित करायला लागतील.

खातावर वरील कलम व नियमांनुसार आयडीपीएफकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या व मगिनालेखा लाभांशाच्या सक्षमेबाबत किंसे वेअर्ससंबंधी कंपनीमधील वरिलेलाही दावा ग्राह्य घटना जाणार नाही. तथापि, सदस्य आयडीपीएफ नियमोन्तर्गत निव्व ७ मध्ये नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण करून, आयडीपीएफ प्राधिकरणाच्या कडून हस्तांतरित लाभांश, संबंधित शेअर्स तसेच त्या शेअर्सवर मिळणारे सर्व हक्क व लाभ (असल्यास) मागणी करून मिळवू शकतात.

वरीलवरील, गडद नियम कंपनीच्या संकेतस्थळावरित <https://www.bajajauto.com/investors/miscellaneous> या लिंकवरील वेबपोर्टलवर विभागात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

अधिक स्पष्टीकरण किंवा सहाय्यसाठी, कृपया आपसला कालील पत्त्यावर लेखी संपर्क साधावा:

(१) श्री. मोहम्मद मोहसिनउद्दीन
वरिष्ठ व्यवस्थापक
केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड
सेलेक्शन टॉवर बी, प्लॉट क्र. ३२-३२, कबीरवली समुदायिगत इन्डिस्ट्रियल, नानकरामगुडा, महाराष्ट्र - ५०० ०३२
ईमेल : mohsin.bahad@kifintech.com
दूरध्वनी : ०२०-६६९६ ९५६२
कॉन्टॅक्ट ईमेल : (९९) ९९०००९७०९९
टोल फ्री क्रमांक : १-८००-३०९५-००९२

(२) श्री. राजीव एन. मांठी
कनिष्ठ संचालक व अनुपालन अधिकारी
बजाज ऑटो लिमिटेड,
मुंबई-पुणे रोड, आठुली, पुणे - ४११ ०३४
ईमेल : rajiv.m@bajajauto.co.in
दूरध्वनी : ०२०-६६९० ४४६९

बजाज ऑटो लिमिटेड साठी

राजीव एन. मांठी

कंपनी संचालक व अनुपालन अधिकारी

टिकाण : पुणे
तारीख : १६ मे २०२५